

Total No. of Questions : 8]

SEAT No. :

P2852

[Total No. of Pages : 6

[5615]-1014

F.Y. B.Com. (Semester - I)

**MARKETING AND SALESMANSHIP - I**  
**Fundamentals of Marketing**  
**(2019 Pattern) (CBCS)**

*Time : 3 Hours]*

*[Max. Marks : 70*

*Instructions to the candidates:*

- 1) Question No. 1 and 8 are compulsory.
- 2) Attempt any 3 questions from Q. No. 2 to Q. No. 7.
- 3) Figures to the right indicate full marks.

**Q1) A) Fill in the blanks (any seven) : [7]**

- i) Indian consumer market in the rank No. \_\_\_\_\_ in the world.  
(First, Second, Third)
- ii) Proper buying is the base of a successful \_\_\_\_\_ work.  
(Marketing, Market, Production)
- iii) The place where goods stored is called \_\_\_\_\_  
(Museum, Library, Warehouse)
- iv) Geographical division \_\_\_\_\_ is perfect for sale.  
(Luxuries goods, Durable goods, Food items)
- v) Consumers from different regions are divided into \_\_\_\_\_ groups.  
(Population, Geographical, Social)
- vi) In retail trade, commodity or goods means \_\_\_\_\_ goods.  
(Commercial, Industrial, Consumable)
- vii) Exchangable value of goods and services is expressed in terms of \_\_\_\_\_  
(Rate, Price, Weight)
- viii) \_\_\_\_\_ is the solution to increase sales or turnover.  
(Increase in rate, Increase in price, Increase in sales)
- ix) Industrial goods and \_\_\_\_\_ goods are the main types of goods.  
(Fixed, Special, Consumable)

**P.T.O.**

B) True or False (any seven). [7]

- i) Sellers sales their goods and services the manufacturer in the market.
- ii) Long-term market means the market include those that operated in the particular day or a certain period of time.
- iii) Morden marketing is a product oriented concept.
- iv) According to marketing specifications the life style & standard of living is mainly considered for their division.
- v) The basis of any market segmentation should be based on the core principle of customer satisfaction.
- vi) Product, price, sales promotion and distribution of goods are the main factors of market segmentation.
- vii) Like a product mix, the price mix is an element of the total marketing mix.
- viii) The distribution channels means that flows the manufactured goods into the market by distribution way of distribution routes.
- ix) Various competitions and the lucky draws are the mode of attractions of constomers for their goods.

Q2) What is Market? Explain in detail is the various types of market. [14]

Q3) What is marketing? Explain in details the functions of marketing. [14]

Q4) What is market segmentation? Explain the procedure and merits of market segmentation. [14]

Q5) What is marketing mix? Explain the scope and importance of marketing mix. [14]

Q6) What do you mean by Product Mix? Explain the factors affecting product mix. [14]

**Q7) What is mean by distribution channel? Explain the various types of distribution channels.** [14]

**Q8) Write notes (any two) :** [14]

- a) Difference between selling and marketing.
- b) Bases of market segmentation.
- c) Stages of product life cycle.
- d) Merits and demerits of sales promotion.



Total No. of Questions : 8]

P2852

[5615]-1014

F.Y. B.Com. (Semester - I)

## MARKETING AND SALESMANSHIP - I

Fundamentals of Marketing

(2019 Pattern) (CBCS)

(मराठी रूपांतर)

वेळ : 3 तास]

[एकूण गुण : 70

सूचना :- 1) प्रश्न. क्र. 1 व प्रश्न. क्र. 8 सोडविणे अनिवार्य आहे.

2) प्रश्न. क्र. 2 ते प्रश्न. क्र. 7 पैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा.

3) उजवीकडील अंक प्रश्नांची पूर्ण गुण दर्शवितात.

4) संदर्भसाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहावी.

---

प्रश्न 1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही सात) [7]

- i) भारताच्या ग्राहक बाजारपेठांचा जगामध्ये ..... क्रमांक आहे.  
(पहिला, दूसरा, तिसरा)
- ii) योग्य खरेदी हा यशस्वी ..... कार्याचा पाया आहे.  
(विपणन, बाजारपेठ, उत्पादन)
- iii) मालाची साठवणूक करण्याच्या ठिकाणाला ..... म्हणतात.  
(संग्रहालय, ग्रंथालय, गुदाम)
- iv) भौगोलिक विभागाणी ..... विक्रीसाठी योग्य आहे.  
(चैनीच्या वस्तू, टिकाऊ वस्तू, अन्नपदार्थ)
- v) विविध प्रदेशातील संपूर्ण ग्राहक हा ..... विषयक गटामध्ये विभागला जातो.  
(लोकसंख्या, भौगोलिक, सामाजिक)
- vi) किरकोळ व्यापारात वस्तूचा अर्थ ..... वस्तू असा होतो.  
(वाणिज्य, औद्योगिक, ग्राहकोपयोगी)
- vii) ..... म्हणजे एखाद्या वस्तू किंवा सेवेचे विनिमय योग्य मूल्य जो पैशाच्या स्वरूपात व्यक्त केले जाते.  
(दर, किंमत, वजन)

- viii) विक्रीत वाढ घडवून आणण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना म्हणजे ..... काय.  
 (मूल्यवृद्धी, किंमत वृद्धी, विक्रय वृद्धी)
- ix) औद्योगिक वस्तू आणि ..... वस्तू हे वस्तूंचे मुख्यतः दोन प्रकार असतात.  
 (स्थिर, विशिष्ट, ग्राहकोपयोगी)
- ब) चूक की बरोबर ते सांगा. (कोणतेही सात) [7]
- बाजारपेठेपट्ये विक्रेत आपली वस्तू किंवा सेवा उत्पादकाला विकत असतात.
  - दीर्घकालीन बाजारपेठेत ठराविक दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत भरणारा बाजार याचा समावेश असतो.
  - आधूनिक विपणन ही उत्पादनभिमूख संकल्पना आहे.
  - विपणन विशेषानुसार विभागणीत प्रामुख्याने जीवनशैली व राहणीमान यांचा विचार केला जातो.
  - कोणत्याही बाजारपेठ विभागणीचा मूळ आधार ग्राहक समाधान या मूलतत्वावर आधारित असावा.
  - उत्पादन, किंमत, विक्रयवृद्धी व वितरण मार्ग हे बाजारपेठ विभागणीचे मूळ घटक आहेत.
  - उत्पादन मिश्रप्रमाणे किंमत-मिश्र हा एकूण विपणन मिश्रचा एक घटक आहे.
  - उत्पादित वस्तूंना बाजारात प्रवाहित करणारे वितरण जाळे म्हणजे वितरण मार्ग होय.
  - ग्राहकांसाठी विविध संर्धा, भाग्यवान सोडती यामुळे ग्राहकांचे लक्ष्य त्या उत्पादकाच्या वस्तूकडे वेधले जाते.

प्रश्न 2) बाजारपेठ म्हणजे काय? बाजारपेठांचे विविध प्रकार स्पष्ट करा. [14]

प्रश्न 3) विपणन म्हणजे काय? विपणनाची कार्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. [14]

प्रश्न 4) बाजारपेठ विभागणी म्हणजे काय? बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया व गुण स्पष्ट करा. [14]

प्रश्न 5) विपणन-मिश्र म्हणजे काय? विपणन मिश्रची व्याप्ती व महत्त्व सांगा. [14]

प्रश्न 6) उत्पादन मिश्र म्हणजे काय? उत्पादन-मिश्रवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. [14]

प्रश्न 7) वितरण-मार्ग म्हणजे काय? वितरण-मार्गाचे विविध प्रकार स्पष्ट करा. [14]

प्रश्न 8) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [14]

- अ) विक्री आणि विपणन यातील फरक
- ब) बाजारपेठ विभागांचे आधीर
- क) वस्तू जीवन चक्राचे टप्प
- ड) विक्रयबूद्धीचे फायदे-तोटे

● ● ●